

Total No. of Questions : 4]

SEAT No. :

PD942

[Total No. of Pages : 4

[6439]-220

T.Y.B.Com.

356 - (C) : BUSINESS LAW AND PRACTICES - III
(2019 Pattern) (Semester - V)

Time : 2½ Hours]

[Max. Marks : 50

Instructions to the candidates:

- 1) *All questions are compulsory.*
- 2) *Figures to the right indicate full marks.*

Q1) A) Fill in the Blanks with the most appropriate alternative (any five) **[5]**

- i) _____ is not a function of the customs authorities under the Custom Act 1962.
 - a) Collection of customs duty
 - b) Prevention of smuggling
 - c) Facilitation of trade
 - d) Issuance of passports
- ii) Under the Customs Act of 1962, _____ is the transaction value of imported goods.
 - a) The price paid or payable for the goods sold for export to India
 - b) The value of the goods as determined by the customs authorities
 - c) The value of the goods as determined by the seller
 - d) The value of the goods as determined by the buyer
- iii) _____ is the GST rate on essential items such as Medicines in India.

a) 5%	b) 0%
c) 18%	d) 28%
- iv) _____ not a type of GST in India.

a) Central Gst (CGST)	b) State GST (SGST)
c) Integrated GST (IGST)	d) Direct GST (DGST)
- v) _____ is a valid GSTIN format.

a) 22AABCD1234E5F6	b) ABCD1234E5F6
c) 22AABCD1234E5F6G	d) 22AABCD12345F6
- vi) _____ is not a valid GST annual return in India.

a) GSTR-9	b) GSTR-10
c) GSTR-11	d) GSTR-12

P.T.O.

B) Match the following [5]

Column - A	Column - B
i) The authority that has the power to issue search warrants under the Custom Act 1962.	a) Optional for business with turnover up to Rs. 50 Lakh
ii) The authority responsible for enforcing the Custom Act 1962	b) Annual return to be filed once for each financial year
iii) GST registration process	c) Customs officer
iv) GST composition schem	d) Through GST portal or facilitation center
v) GSTR-9	e) Customs Department

Q2) Write short notes (Any two) [10]

- a) Bill of Entry as per Custom Act 1962.
- b) Place of Supply under GST.
- c) Key documents required for online GST registration
- d) Due dates for filing GST returns

Q3) Answer the following questions.

- a) What is the valuation of goods, and how is it determined under Custom Act 1962? [8]
- b) Explain the constitutional background of the Goods and Services Tax (GST) in India. [7]

Q4) Answer the following questions.

- a) Explain the types of businesses are required to register for GST in India. [8]
- b) What is the purpose of a GST audit, and who can conduct it? [7]



Total No. of Questions : 4]

PD942

[6439]-220

T.Y.B.Com.

356 - (C) : BUSINESS LAW AND PRACTICES - III

(2019 Pattern) (Semester - V)

(मराठी रूपांतर)

वेळ : 2½ तास/

/एकूण गुण : 50

- सूचना :- 1) सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहेत.
2) उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात.

प्र.1) अ) सर्वात योग्य पर्यायाने रिक्त जागा भरा. (कोणतेही पाच) [5]

- i) सीमाशुल्क कायदा 1962 अंतर्गत कस्टम अधिकार्यांचे हे कार्य नाही.
अ) सीमाशुल्क संकलन ब) तस्करीला प्रतिबंध
क) व्यापाराची सोय ड) पारपत्र जारी करणे
- ii) 1962 च्या सीमाशुल्क कायदानुसार, हे आयात केलेल्या वस्तूंचे व्यवहार मूल्य आहे.
अ) भारताला निर्यात करण्यासाठी विकल्या जाणाऱ्या मालासाठी दिलेली किंवा देय किंमत
ब) सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी निर्धारित केलेल्या वस्तूंचे मूल्य
क) विक्रेत्याने निर्धारित केलेल्या वस्तूंचे मूल्य
ड) खरेदीदाराद्वारे निर्धारित केलेल्या वस्तूंचे मूल्य
- iii) भारतातील औषधांसारख्या अत्यावश्यक वस्तूंवर जीएसटी दर आहे.
अ) 5% ब) 0%
क) 18% ड) 28%
- iv) हा भारतातील जीएसटी चा प्रकार नाही.
अ) केंद्रीय जीएसटी (CGST) ब) राज्य जीएसटी (SGST)
क) एकात्मिक जीएसटी (IGST) ड) थेट जीएसटी (DGST)
- v) हे वैध GSTIN स्वरूप आहे.
अ) 22AABCD1234E5F6 ब) ABCD1234E5F6
क) 22AABCD1234E5F6G ड) 22AABCD12345F6
- vi) हा भारतात वैध जीएसटी चा वार्षिक रिटर्न नाही.
अ) GSTR-9 ब) GSTR-10
क) GSTR-11 ड) GSTR-12

ब) योग्य जोड्या जुळवा.

[5]

गट - अ

गट - ब

- | | |
|---|--|
| i) सीमाशुल्क कायदा 1962 अंतर्गत तपासणी रिटर्न जारी करण्याचा अधिकार असलेले प्राधिकरण | अ) 50 लाख रूपयांपर्यंत उलाढाल असलेल्या व्यवसायांसाठी पर्यायी |
| ii) सीमाशुल्क कायदा 1962 ची अंमलबजावणी करण्यासाठी जबाबदार प्राधिकरण | ब) प्रत्येक आर्थिक वर्षासाठी एकदाच वार्षिक रिटर्न भरावे लागतो. |
| iii) जीएसटी नोंदणी प्रक्रिया | क) सीमाशुल्क अधिकारी |
| iv) जीएसटी कंपोजिशन योजना | ड) जीएसटी पोर्टल किंवा सुविधा केंद्राद्वारे |
| v) GSTR-9 | इ) सीमाशुल्क विभाग |

प्र.2) थोडक्यात टिपा लिहा. (कोणत्याही दोन)

[10]

- अ) सीमाशुल्क कायदा 1962 नुसार माल नोंदपत्र.
- ब) जीएसटी अंतर्गत पुरवठ्याचे ठिकाण.
- क) ऑनलाइन जीएसटी नोंदणीसाठी आवश्यक असलेली प्रमुख कागदपत्रे.
- ड) जीएसटी रिटर्न भरण्यासाठी देय तारखा.

प्र.3) खालील प्रश्नांची उत्तरे द्या.

- अ) वस्तूचे मूल्यांकन काय आहे आणि सीमाशुल्क कायदा 1962 अंतर्गत ते कसे ठरवले जाते? [8]
- ब) भारतातील वस्तू आणि सेवा कर ची घटनात्मक पार्श्वभूमी स्पष्ट करा. [7]

प्र.4) खालील प्रश्नांची उत्तरे द्या.

- अ) भारतात कोणत्या प्रकारच्या व्यवसायांची जीएसटीसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे ते स्पष्ट करा. [8]
- ब) जीएसटी अंकेक्षणाचे उद्देश काय आहे आणि ते कोण करू शकतो? [7]

